

NESCO LIMITED Nesco Center Western Express Highway
Goregaon (East)

F +91 22 6645 0101
E contact@nesco.in Mumbai 400 063

T+91 22 6645 0123

13 November 2024

BSE Limited Department of Corporate Services, 25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Mumbai 400 001

National Stock Exchange India Limited Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai-400051.

**Scrip Code: 505355** 

**Scrip Code: NESCO** 

Dear Sir/Madam,

Subject: Intimation under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and **Disclosure Requirements) Regulations, 2015** 

Please find enclosed herewith the publication dated 13 November 2024, in newspapers namely Business Standard (English) and Mumbai Lakshwadeep (Marathi) regarding the Notice of Postal Ballot and e-Voting pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder.

You are requested to kindly take the same on record.

Thanking You

For Nesco Limited

Shalini Kamath **Company Secretary & Compliance Officer** M.No. A14933

#### **CHECKPOINT TRENDS LIMITED**

formerly known as RUBRA MEDICAMENTS LIMITED
Reg. Office: 604, 6th floor, Meghdoot, Gulmohar Cross Road No. 6, JVPD Scheme,

### Mumbai - 400049 | Email ID: rubraltd@gmail.com CIN: L74110MH1991PLC326598 | Website: www.rubramed.com EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS

			(	₹ in Lakhs)
Sr. No.	Particulars	Quarter ended 30-Sep-24 Unaudited		
1	Total Income from Operations	5.00	15	49.00
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax	-3.01	-0.53	20.41
ľ	(after Exceptional and/or Extraordinary items#)	-3.01	-0.53	20.41
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the	-3.01	-0.53	20.47
	period (after tax)	-3.01	-0.53	20.47
6 7 8	Equity Share Capital (Face Value of Re. 10/- each) Reserves (excluding Revaluation Reserve) Earnings Per Share (of Re. 10/- each)	546.83	546.83	546.83
	(for continuing and discontinued operations) - 1. Basic : 2. Diluted :	-0.08 -0.08	-0.04 -0.04	0.37 0.37

Whereas

- a. The above Results have been reviewed by the Audit Committee and taken on Record by the Board of Directors at its meeting held today
- The Segment wise details are not applicable to the Company as the Company has no segments. The result is provisional and unaudited and subject to change, regrouping and restatement
- I. The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 are available on the websites of BSE (www.bseindia.com and Company's website (www.rubramed.com)

For Checkpoint Trends Limited sd/ Abha Kapooi

Date: November 11, 2024 Wholetime Director & CFO Place : Mumbai DIN:02799429



At Hari Om Building PO Kamarle, Pen-Khopoli Road, Tal: Pen, Dist: Raigad Maharashtra, 402107

Email: Kamarle.raigad@bankofindia.co.in POSSESSION NOTICE (For Immovable property)

Whereas
The undersigned being the authorized officer of the Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 03.07.2024 calling upon the borrower Mr. Shivaji Chandrakant Padwal to repay the amount mentioned in the notice being Rs. 15,53,463.13/- (in words Rupees Fifteen Lakhs Fifty Three Thousand Four Hundred Sixty Three and Paisa Thirteen Only) plus interest within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount notice is hereby given.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 07th day of November of the year 2024. of November of the year 2024

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India for an amount Rs. 15,53,463.13/and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured

### **Description of the Immovable Property**

All that part and parcel of the property consisting of Equitable Mortgage of Flat situated at Flat No 103, 1st Floor, Ekdant Vihar, Plot No. 3, S.No. 388A/2A At Pen, Tal. Pen Dist. Raigad

Boundaries of Property: a) East: Sahara Apartment

b) West: Nene Wada c) South: Shri Samarth Niwas d) North: Poorva Apartment Boundaries of Flat No. 103:

b) West: Stair Case a) East: Open Space

c) South: Open Space nk of India d) North: Block No. 102 Sd/-

Date: 07/11/2024 Place: Pen

Shiba Shankar Behera **Chief Manager Authorized Officer** Bank of India

# SBI भारतीय स्टेट बेंक Dosti Pinnacle, Gate No.3, Road No.22, Wagle Ind. Estate, Thane-400604.

**DEMAND NOTICE** A notice is hereby given that the following borrower/s Sneha Anil Kasabe & Avish Anil Kasabe Shiv Garjana Society, Chawl No. 4, Room 1, Laxmi Nagar, Chikanghar Highway, Behind H P Gas Godown, Kalyan West 421301. Sneha Anil Kasabe Akme Fintrade India Ltd, Tulsi Chambers, Office No. 501, 5th Floor Teen Petrol Pump, Thane 400602. Avish Anil Kasabe Riya Travel and Tours India Pvt Ltd, 237. Gulab Building, P D Mello Road, Mumbai - 400001. House Loan A/c No. -41767977852, 41782913913 have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA) on 18/10/2024. The notices were issued to them on 06/11/2024 under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but have been returned unserved, they are hereby informed by way of this public notice.

Amount Outstanding: Rs. 27,00,505.00 (Rupees Twenty Seven Lac Five Hundred Five Only) as on 06.11.2024 with further interest and incidental expenses, costs, etc.

Hundred Five Only) as on 06.11.2024 with further interest and incidental expenses, costs, etc.

The above Bonrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Description of Immovable properties

Flat No. 202, 2nd Floor, D Wing, Deepall Residency, Survey No. 84, Hissa No. 1, Kharvai, Badalapur, Ambarnath, Thane 421503.

[Registration No.: UHN 4-2442-2023 Dated: 27/02/2023 in the name of Sneha Anil Kasabe & Avish Anil Kasabe

Date: 12/11/2024 Place: Thane

Authorised Officer, State Bank of India

# JUPITER INDUSTRIES & LEASING LIMITED

Regd. Office: 209, Maker Bhavan III, 21 New Marine Lines, Mumbai - 400 020. (CIN No. L65910MH1984PLC032015) Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th

	Septi	eniber, 202	4	(K	s.in iakns)
Sr. No.	Particulars		Quarter Ended 30.09.2023 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2024 (Unaudited)	
1.	Total Income from operations (net)	-	-	-	-
2.	Net Profit / (Loss) from ordinary				
	activities after tax	(2.26)	(2.17)	(3.90)	(8.19)
3.	Net Profit / (Loss) for the period				
	after tax (after Extraordinary items)	(2.26)	(2.17)	(3.90)	(8.19)
4.	Equity Share Capital	` 10Ó	100	100	100
5.	Reserves (excluding Revaluation				
	Reserve as shown in the Balance				
	Sheet of previous year)	-	-	-	(307.29)
6.	Earnings Per Share (of Rs.10/- each)				, ,
	Basic:	(0.23)	(0.22)	(0.39)	(0.82)
	Diluted:	(0.23)	(0.22)	(0.39)	(0.82)

Note: The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2024 are available on the Bornbay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.jupiterind.co.in. For Jupiter Industries & Leasing Ltd

Hemant D. Shal Managing Directo Date: 12/11/2024



**NESCO LIMITED** Registered Office: Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400063

Nillindia - 40063

CIN: 1.17100MH1946PLC004886

Tel: +91 22 6645 0123, Email: companysecretary@nesco.in Website: www.nesco.in

NOTICE TO MEMBERS lembers are hereby informed that pursuant to Sections 110 and 108 of the Companies Act 013 ("the Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Manag In the Act ) read with rule 20 and 22 of the companies (wild against an Administration Rules) 2014 and the General Circulars issued by the Ministry of Corporate (Affairs ("MCA Circulars") from time to time, approval of members is being sought for the ollowing special resolution by way of Postal Ballot through remote e-voting proces

# To Alter (Substitute) the Object Clause of the Memorandum of Association ("MOA") of the Company.

accordance with the MCA Circulars, the Company has completed the dispatch of the lostal Ballot Notice ("Notice") on 12 November 2024 only through electronic mode to nose members whose email addresses were registered with the Company/Depositoric nd whose names appeared in the Register of Members/list of beneficial owners maintaine y the Company/Depositories as on Friday, 8 November 2024 i.e. the cut-off date. Voting ights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of Members as of the Cut-off date. Any person who is not a Member as of the Cut-off date sha treat this notice for information purpose only.

The Company has appointed National Securities Depository Limited ("NSDL") as the agency for providing the e-Voting facility. Notice is available on Company's website i.e <u>www.nesco.in</u> and the websites of Stock Exchanges i.e. BSE Limited ("BSE") and the National Stock Exchange of India Limited ("NSE") at <u>www.bseindia.com</u> and ww.nseindia.com and on the website of National Securities Depositories Limited ("NSDL"

The remote e-voting shall commence on Wednesday, 13 November 2024 (09:00 am (IST) and shall end on Thursday, 12 December 2024 (05:00 pm (IST)). The remote e-Voting and shall end on I nursday, 12 December 2024 (05:00 pm (1S1)). The remote e-voting module shall be disabled by NSDL after 05:00 pm (1ST) on Thursday, 12 December 2024. Any response received from Members after closing of working hours i.e Thursday, 12 December 2024 will not be valid. The voting rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of Members as of the Cut-off date. Once vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently. he detailed procedure and instructions for e-Voting is given in point no. 10 of the Notice The Company has appointed Ms. Neeta H. Desai (Membership No. 3262, CoP No. 4741) of ND & Associates, Practicing Company Secretary, as the Scrutiniser to scrutinise the

validity of the e-Voting will be final. The results of the Postal Ballot would be announced by the Chairman of the Company c any other person authorised by him on or before Saturday, 14 December 2024 at 05:00 pr IST at the registered office of the Company and will be communicated to the Stock Exchange

postal ballot process in a fair and transparent manner. The Scrutiniser's decision on th

Depositories, Registrar and Transfer Agents and also displayed on the Company's websit In case of any queries/grievances relating to e-Voting by electronic means, please refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and the e-Voting user manua available at the download section of <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> or call on toll free no.: (022 4886 7000 or send a request at <a href="evoting@nsdl.com">evoting.nsdl.com</a> or write to Company a companysecretary@nesco.in

Place: Mumbai Shalini Kamatl Date:12 November 2024 Company Secretary & Compliance Office Bank of India

Khalapur Branch Akalpita At Post Khalapur Ta Khalapur Dist Raigad Maharashtra 410202 POSSESSION NOTICE

(For Immovable property)

Whereas

The undersigned being the authorized officer of the Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 15-07-2024 calling upon the borrower Mr. Altaf Shabbir Ahmed Shaikh to repay the amount mentioned in the notice being Rs. 11,11,349.56/- (in words Elever Lakhs Eleven Thousand Three Hundred Forty Nine and Paisa Fifty Six plus interest within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this the 07th

day of November of the year 2024. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India for an amount Rs. 11,11,349.56/ and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) or section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secure

#### **Description of the Immovable Property**

All that part and parcel of the property situated at Flat No. 7, 1st Floor, HSM Complex, Building No. 3, in CTS NO. 2148, Plot No. 1 & 2 in S No. 26A H NO 2 admeasuring 38.61 Sq. mt situated at Shil Phata, Behind Shil Phata Masjid, PO. Khopoli, Dist. Raigad" **Boundaries of Property** 

East: Survey No. 2, Plot No. 4 North: Municipal Road South: Road & Survey No. 2A1, Plot No. 2 West: Road

Date: 07/11/2024 Place: Khalapu

Sd/-Shiba Shankar Behera Chief Manager **Authorized Officer** Bank of India

C Galaxy

### SHARDUL SECURITIES LIMITED

CIN: L50100MH1985PLC036937 G-12, Tulsiani Chambers, 212 Nariman Point, Mumbai - 400 021. Tel No. : 022-46032806/07 Fax : 2284 6585 / 66308609 Website : www.shardulsecurities.com | e-mail id : investors@shriyam.com

			Standalone		(	Consolidated	
Sr. No.		Quarte	r Ended	Year Ended	Quarte	Ended	Year Ende
•••		30-Sep-24 Unaudited	30-Sep-23 Unaudited	31-Mar-24 Audited	30-Sep-24 Unaudited	30-Sep-23 Unaudited	31-Mar-2 Audited
Π	Total Income From Operations (Net)	3,657.16	2,688.99	15,968.18	4,010.53	2,986.09	17,291.2
	Net Profit / (Loss) for the period (before tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	3,298.53	2,464.60	15,202.42	3,552.04	2,705.15	16,274.3
	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	3,298.53	2,464.60	15,202.42	3,552.04	2,705.15	16,274.3
	Net Profit / (Loss) for the period after tax	2,585.85	1,578.03	9,419.25	2,874.98	1,774.25	9,780.9
	Total Comprehensive Income for the period	2,586.45	1,762.95	19,078.89	2,874.98	2,021.11	22,549.
	(Comprising Profit/ (Loss) after tax and						
	Other Comprehensive Income after tax)						
	Paid-up Equity Share Capital (face value Rs 10 each )	1,749.84	1,749.84	1,749.84	1,749.84	1,749.84	1,749.8
	Reserves (excluding revaluation reserve						
	as shown in the Balance Sheet)	-	-	-	-	-	
	Earnings per equity share of face value of						
	Rs. 10/- each (not annualised)						
	a) Basic (in Rs.)	14.78	9.02	53.83	16.43	10.14	55.9
	b) Diluted (in Rs.)	14.78	9.02	53.83	16.43	10.14	55.9

- Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 as amended. The full Financial Results are available on the Company bollygations and obsciously explained in Heydraums, 2019, as amended. The infinited interests are available of the Company website i.e. www.shardulsecurities.com and the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

  The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors
- at their meeting held on 11th November, 2024. The statutory auditors of the Company have carried out the limited review of the aforesaid results of the Company for the quarter and half-year ended 30th September, 2024. For Shardul Securities Limited

Place :- Mumbai Date :- 11.11.2024

Devesh D Chaturvedi Chairman
DIN : 00004793

## **DBL INFRA ASSETS PRIVATE LIMITED**

Registered Office: E-5/90, Arera Colony, Bhopal, 462016 CIN No: U74110MP2010PTC023673

Statement of Un-Audited Financial Results for the Quarter & Half Year ended 30 Sep 2024

[Regulation 52 (8) read with Regulation 52 (4) of the (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015] (INR in Lacs, except Per Share Data & Ratio)

			,		,
		For Quarter	For Quarter	For Half Year	For the Year
S.	Particulars	ended / As at			
No.	i di douldi 3	30 Sep 2024	30 Sep 2023	30 Sep 2024	31 Mar 2024
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1.	Total Income From Operations (Net)	874.87	1,459.66	1,248.55	8,323.14
2.	Net Profit / (Loss) For The Period (Before Tax, Exceptional And / Or Extraordinary Items #)	(2,168.01)	(1,596.75)	(5,440.13)	(7,461.09)
3.	Net Profit / (Loss) For The Period Before Tax (After Exceptional And / Or Extraordinary Items #)	(2,168.01)	(1,439.59)	(5,440.13)	(4,866.20)
4.	Net Profit / (Loss) For The Period After Tax (After Exceptional And / Or Extraordinary Items #)	(2,167.93)	(1,440.06)	(5,439.96)	(5,151.99)
5.	Total Comprehensive Income For The Period [Comprising Profit / (Loss) For The Period (After Tax) And Other Comprehensive Income (After Tax)]	(1,656.94)	(1,438.73)	(4,430.06)	(3,625.46)
6.	Paid Up Equity Share Capital	200.00	200.00	200.00	200.00
7.	Reserves (Excluding Revaluation Reserve)	-	-	-	(12,815.01)
8.	Securities Premium Account	-	-	-	-
9.	Net Worth	-	-	-	(12,615.01)
10.	Paid Up Debt Capital / Outstanding Debt	-	1	-	67,569.95
11.	Outstanding Redeemable Preference Shares	-	•	-	N/A
12.	Debt Equity Ratio	-	1	-	(5.36)
13.	Earnings Per Share of Rs. 10/- Each (Non Annualised)				
	1. Basic:	(108.40)	(72.00)	(272.00)	(257.60)
	2. Diluted:	(108.40)	(72.00)	(272.00)	(257.60)
14.	Capital Redemption Reserve	-	1	-	-
15.	Debenture Redemption Reserve	-	-	-	-
16.	Debt Service Coverage Ratio	-	-	-	0.05
17.	Interest Service Coverage Ratio	-	-	-	0.30

# - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules, whichever is applicable Notes:

Place: Bhopal

Date: 12 November, 2024

1. The above Un-Audited financial results for the Quarter & Half Year ended Sep 30, 2024 have been reviewed and recommended by the Audit committee and subsequently approved by the board of directors at their respective meetings held on November 12, 2024.

2. The Un-Audited Financial Results have been prepared in accordance with IND AS, notified under section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indiar Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time, and other accounting principles generally accepted in India and in compliance with Regulation 52 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation 2015, as amended.

3. The above is an extract of the detailed format of Quarter & Half Yearly and Annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of the financial results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com) and the company (www.dbiapl.com).

4. For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) (BSE) and can be accessed on the URL (www.bseindia.com) and can be accessed on www.dbiapl.com.

For DBL Infra Assets Private Limited

Director (DIN:00039944)

Dilip Suryavanshi



Registered Office: C 49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai- 400703, India CIN No. L39877MH1986PLC039877 Ph: +91-22-27616666/33063700 Email: investorservices@galaxysurfactants.com, Website: www.galaxysurfactants.com

**GALAXY SURFACTANTS LIMITED** 

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024

				Conso	lidated		
_			Quarter ende	ed	Half Ye	ar Ended	Year Ended
S. No.	Particulars	30th September, 2024 Unaudited	30th June, 2024 Unaudited	30th September, 2023 Unaudited	30th September, 2024 Unaudited	30th September, 2023 Unaudited	31st March, 2024 Audited
1	Total Income from Operations	1062.99	974.06	983.12	2037.05	1924.89	3794.38
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	104.49	98.94	97.50	203.43	193.67	375.47
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	104.49	98.94	97.50	203.43	193.67	375.47
4	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	84.71	79.72	77.42	164.43	152.6	301.47
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit /(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	88.65	79.89	87.59	168.54	161.05	310.88
6	Equity Share Capital	35.45	35.45	35.45	35.45	35.45	35.45
7	Earnings per share (of Rs. 10/-) each					·	
	1. Basic (In Rs.)	23.90	22.48	21.84	46.38	43.04	85.03
	2. Diluted (In Rs.)	23.90	22.48	21.84	46.38	43.04	85.03
						Figures i	n Rs. Crores
				Stand	lalone		
	ı		O	. al	Half Va	an Employe	Voor Ended

		Standalone							
			Quarter ende	ed	Half Ye	Year Ended			
S. No.	Particulars	30th September, 2024 Unaudited	30th June, 2024 Unaudited	30th September, 2023 Unaudited	30th September, 2024 Unaudited	30th September, 2023 Unaudited	31st March, 2024 Audited		
1	Total Income from Operations	782.20	677.50	713.28	1459.70	1366.15	2745.24		
2	Profit before tax	78.82	47.45	73.00	126.27	142.24	267.01		
3	Profit after tax	64.84	35.52	54.98	100.36	106.72	200.34		
4	Total comprehensive income	65.02	35.71	53.67	100.73	105.13	195.75		
Not	es:								

The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and half year ended on 30th Sep, 2024 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements). Regulations 2015. The full format of the standalone and consolidated financial results with notes are available company's website a www.galaxysurfactants.com and stock exchanges website(s) at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Galaxy Surfactants Limited K. Natarajar Managing Director DIN: 07626680

## Format C – 1

This may be published in Newspaper and TV from the day following the last date for withdrawal of candidate and upto two days before the date of poll

# **Declararation about criminal cases**

Date: 11.11.2024

(As per the judgment dated 25th September, 2018, of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No. 536 of 2011 (Public Interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)

Name and address of candidate: SHRI. GANESH KUMAR YADAV 704, A Wing, Parshawanth Garden, Bhaudaji

Road, Matunga, Mumbai – 400 019. Name of political party : INDIAN NATIONAL CONGRESS

\*Name of the Constituency : 179 SION KOLIWADA I GANESH KUMAR YADAV, a candidate for the abovementioned election, declare

: LEGISLATIVE ASSEMBLY

for public information the following details about my criminal antecedents:

(A) P	'ending Criminal Ca	ises		
SI.	Name of Court	Case No.	Status	

Name of Election

SI. No.	Name of Court	Case No. and dated	Status of Case (s)	Section (s) of acts concerned and brief description of offence (s)
1.	64th Esplanade Court, Mumbai, Maharashtra.	Case No.6402202/ 2019	MISC. CASE	U/section M.P Act - 37(1) (D), (E) 135 Political Case
2.	32nd Bandra Court, Mumbai, Maharashtra.	Case No. 3203645/ 2022	NOT HEARD	U/s.341,188,141,143, 114,34 IPC Act 37(1) 135, M.P. Act 7 C.A.A Political Case

# (B) Pending Criminal Cases

\ /			
SI. No.	Name of Court & date(s) of order(s)	Description of offence(s) &	Maximum Punishment Imposed
		punishment imposed	•
1	Not Applicable	Not Applicable	Not Applicable

Sd/-

**Ganesh Kumar Yadav** 

In the case of election to Council of States or election to Legislative Council by MLAs, mention the election concerned in place of name of constituency.























सार्वजनिक सूचना

जनतेला कळवण्यासाठी आहे की माझी ग्राहक श्रीमती गीत

गुजेश झवेरी या के. राजेश रणजीत झवेरी यांच्या पत्नी आहेत

कै. राजेश रणजित झवेरी हे तेलंग रोड, माटुंगा सीआर, मुंबई

४००१९ रोथील मानव हादत्स को-ऑप हारुसिंग सोसायत

लि या नावाने ओलखल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये पहिल्य

वल्यावर फ्लॅट कमांक १०२ प्लॉट कमांक ३९७ चे मालक

होते. श्री राजेश रणजित झवेरी यांची मदत 02 2023 रोर्ज

संपली असल्याने. माझी क्लायंट श्रीमती गीता राजेश झवेरी

कै राजेश रणजीत झवेरी यांच्या पत्नी यांनी त्यांच्या दिवंग

पतीचा हिस्सा हस्तांतरित करण्यासाती मानव हाइटस को

ऑप हाऊसिंग सोसायटी लि. मध्ये अर्ज केला आहे. तिच्य

नावावर 100% शेअर. म्हणून, मी याद्वारे या सूचनेपासून

15 दिवसांच्या आत वारस/तृतीय पक्षाकडून दावे / आक्षेप

आमंत्रित करतो आणि कोणत्याही प्रकारचा दावा / आक्षेप

असलेल्या कोणत्याही व्यक्तीने D-1 /601 येथे अधिवन

मालती आर. पवार यांच्याशी संपर्क साधावा. ब्राइटलॅंड ॥

CHSL. फेज 1. ढोकळी रोड. यशश्ची नगर. बाळकम. ठाणे (प

४००६०८ अशा कागदपत्रांच्या प्रती, पुरावे, त्यांच्या दाव्यांच्य

प्तमर्थनार्थ, मागण्या इ. 15 दिवसांच्या आत कोणतेही दावे

आक्षेप प्राप्त न झाल्यास ही नोटीस दिल्यानंतर, वरीत

म्लॅटमधील 02 मे 2023 रोजी कालबाह्य झालेल्या कै. राजेः

रणजीत झवेरी यांचा 100% हिस्सा त्यांच्या पत्नी सौ. गीत

राजेश झवेरी यांना हस्तांतरित करण्यास सोसायटी मुक्त असेव

**Public Notice** 

NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC AT LARGE that my client intends

to purchase flat no.14 in The Tardeo Cour Cooperative Housing Society Limited ,4th

owner Shri.Keki Dorab Chotia, residing in he said flat. Any entity/person having or claiming any right, title, claim, benefit, demand or interest etc with respect to the

said property or having any objection to

said properly of having any objection to the same should inform the undersigned at the address mentioned hereinbelow in writing within 10 days (ten days)from the

date of publication of this notice failing

adverse right, title, interest, claim, share

or demand of any nature whatsoever exists in or upon or in respect of the said

C/o Western Press Private Limited

Unit No 17 First Floor Ambalal Doshi

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the General Members of Public that Mohammed Salim Fida

Hussain, of Mumbai, Indian Inhabitan

residing at Flat Nos. 2101/2102/2103, 21s

floor, 24/30, Gani Castle, Ali Umer Street, Null Bazar, Mumbai – 400 003, has agreed to

transfer and convey to my clients all his right

title and interest in the Property together with

the Building thereon, more particularly

mentioned in the First Schedule hereunder

written, with clear and marketable title, free

from all encumbrances, at and for the price

and consideration and on the terms and

The General Members of Public are informed

that Mohammed Salim Fida Hussain has

represented to my clients that the Original

Agreements/Documents more particularly

mentioned in the Second Schedule hereunde

written was lost/misplaced and that inspite of

due and diligent search being made by Mohammed Salim Fida Hussain, he could not

lay his hand to the same, however, he has

further represent to my dients that he had not availed of any loan/financial assistance by

depositing the aforesaid documents with any

bank, financial institution, person or persons

ANY PERSONS having any daim against of

conditions agreed between them.

Bombay Mutual Chambers

Marg, Fort, Mumbai 400001

Email:mbslegal1991@gmail.com

Cell No: 8483981579

Manoj Shukla

सही/-

अधिवक्ता मालती आर. पवार

आणि त्यानंतर कोणतेही दावे स्वीकारले जाणार नाहीत.

तारीख : 13 नोव्हेंबर 2024

मुंबई, दि.१२ : काही तथाकथित डबेवाला संघटनांचे पदाधिकारी हे डबेवाल्यांनी वेगवेगळ्या मुंबईच्या राजकीय पक्षांना पाठिंबा दिला असल्याचे गैरसमज पसरवत असले तरी डबेवाल्यांच्या अधिकृत संघटनेने

# मुंबईतील डबेवाल्यांचा महायुतीलाच पाठिंबा

भारतीय जनता पार्टी आणि महायुती उमेदवारांनाच पाठिंबा दिला असल्याचे, उत्तर मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके

**GCM COMMODITY & DERIVATIVES LIMITED** 

Statement of Un-Audited Financial Results for the Half Year ended 30th Sept 2024

ended Ended 30th Sept 31st March

2024

4.87

4.83

(4.17)

742.70

For GCM Commodity & Derivatives Limite

Managing Directo

अर्जदारांची नार्व

श्री. जवल जे. शाह

बी.कॉम., एलएल.बी.

विकल उच्च न्यायालय

नोंदणी क्र.महा/८९८/२०२०

**१. सुशिल कांतिलाल जैन** (भागीदार)

२. प्रियांका सुशिल जैन (भागीदार)

सही/

2024

31.3

28.70

742.70

The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 30th Sept 2024 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended

30th Sept 2024 is available on the Company website "www.gcmcommo.co.in" and on the Stoc

नमुना क्र. युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात

(कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकत)

अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२

नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत

मे. केएसके इंटरनॅशनल, या भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर

(सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिटचुट ऑफ कॉर्पोरेट अफेअस

(आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव

(हरियाणा) - १२२०५० येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्व

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: "आर्टिफिशियल आणि इमिटेशन ज्वेलरी उत्पादः

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत

कार्यालय १ला मजला, ई-५, गाळा क्र.१२३, भुमी वर्ल्ड इंडस्ट्रीयल पार्क, एनएच३

येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी

त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन

इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५

आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचन

प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. अल्फ्रेड कुटीन्हो** यांच्या मालकीचे असलेले

खालील नमुद मालमत्तेबाबत आणि त्यांच्याद्वारे धारण अनुक्रमांक १०६ ते ११० चे रु.५०/

- प्रत्येकीचे ५ शेअर्सचे भाग प्रमाणपत्र क्र.२२ बाबत माझ्या अशिलांच्या वतीने मी

अ. मेसर्स यास्मिन कॉर्पोरेशन आणि श्री. ए. कुटीन्हो (ऊर्फ श्री. अल्फ्रेड कुटीन्हो)

यांच्या दरम्यान झालेला दिनांक ३ जानेवारी, १९८३ रोजीचा मुळ अ-नोंदणीकृत करारनामा.

पुढे सुचित करण्यात येत आहे की, उपरोक्त मुळ दस्तावेज हरवले आहे आणि याकरिता

मालकांनी ओशिवरा पोलीस ठाणे येथे दिनांक **१२ नोव्हेंबर, २०२४** रोजी लापता नोंद

या फ्लॅटवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, भेटवस्तू, भाडेपट्टा, धारणाधिकार,

शुल्क, ट्रस्ट, गहाणखत, देखभाल, सुखसोयी किंवा इतर कोणत्याही मार्गाने कोणताही हक.

शीर्षक स्वारस्य, दावा आणि मागणी असलेल्या सर्व व्यक्ती आणि/किंवा मालकाच्या विरुद्ध

यादारे मळ कागदपत्रांसह अधोस्वाक्षरीदारास लेखी कळवणे आवश्यक आहे. त्यांचे कार्यालय

दुकान क्र.१ए एस, तळमजला, लक्ष्मण झुला को.हौ.सो. लिमिटेड, जेपी रोड,

अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ येथे ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या

आत, जर अयशस्वी झाल्यास, अशा व्यक्तींचे दावे इत्यादींचा विचार केला जाईल की ते

माफ केले गेले आहेत आणि/किंवा सोडून दिले आहेत आणि मालक आणि माझे अशिल

निवासी फ्लॅटची अनुसूची

फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, बेलमाऊन्ट को.हौ.सो. लिमिटेड, प्लॉट क्र.३४०,

एस.क्र.४१(भाग), चार बंगला, ओशिवरा, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-

४०००५८, क्षेत्रफळ ६३० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र अर्थात ५८.५५ चौ.मी. बिल्टअप

क्षेत्र, तसेच वरील ७ मजले लिफ्टसह, के पश्चिम महापालिका वॉर्ड, सीटीएस क्र.१/

११६, महसूल गाव ओशिवरा, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर.

क्र.१३६१९९/२०२४ अंतर्गत पोलीस एन.सी./एफ.आय.आर. नोंद केली आहे.

पिम्पलास रोड, भिवंडी, ठाणे-४२१३०२ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

ended 30<sup>th</sup> Sept

2023

(72.78)

(72.80)

(65.37)

742.70

2024

(69.54)

742.70

. Office : 806, Raneja Centre, 214 Free Press Journal Marg, Nariman Point, Mumi 9MH2005PLC429678, Email : gcmcommo.kolkata@gmail.com, Website : www.gcn

Total Income from Operations (Net)
Net Profit / (Loss) for the period (before Tax,
Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

Comprising Profit / (Loss) for the period (afte

(Face Value of ₹ 1/- each)

perations)

b) Diluted

tax) and Other Comprehensive Income (after tax Paid-up Equity Share Capital

Other Equity
Earning Per Share (before Extra-Ordinary items of ₹ 1/- each (for continuing and discontinued

Exchange website i.e. www.bseindia.com

अर्ज करण्यात येणार आहे.

पाठवावी

आणि व्यापाराचा व्यवसाय करणे''

आज दिनांकीत १२ नोव्हेंबर, २०२४

अधिकाराची चौकशी करीत आहे.

यांच्यातील व्यवहार पूर्ण केला जाईल.

ठिकाण: मुंबई

दिनांक: १३ नोव्हेंबर, २०२४

सदर फ्लॅटचे अधिकाराचे दस्तावेज खालीलप्रमाणे:-

यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. केली ती पाहता हा पाठिंबा देण्यात महायुती सरकारने डबेवाल्यांसाठी घरे आल्याचेही थी. मुके यांनी सांगितले. देण्यासह जी

Declaration about Criminal cases (As per the judgment dated 25th September, 2018 of Hon'ble Supreme Court in WP Creil No. 536 of 2011 (Public Interest Foundation & Or's vs Union of India & Anr.) Name and address of candidate: Mr. SANDEEP AMARNATH PANDEY

Name of political party: INDIAN NATIONAL CONGRESS (Independents candidates should write "Independent" here) Name of Election: LEGISLATIVE ASSEMBLY

of order(s)

Name of Constituency: 132 / NALLASOPARA I Mr. SANDEEP A. PANDEY (name of candidate) a candidate for the abovementioned election, declare for public information the following details

(A) Pe	ending Crimina	l cases		·
Sr. No.	Name of Cout	Case No. and dated	Status of case(s)	Section(s) of Act concerned and brie description of offence(s)
1	COURT OF MM THANE	217/17	No	135 Maharashtra Police Act.
(B) D	etails about cas	es of conv	iction for c	riminal offences.

\*In the case of election to Council of States or election to Legislative Council by

Name of Court & date(s) Description of offence(s) Maximum punish

& Punishment imposed

1. The particulars regarding criminal cases pending against the candidate shall be in bold letters.

2. The mutter in newspapers shall be published in font size of at least 12.

. Details should be given separately for each case in separate rows

4. If a candidate is contesting an election on the ticket of a particular party he/she is required to inform the party about the criminal cases pending

against him/her. 5. The candidate shall report about publishing of declaration regarding criminal cases immediately after such publication to the Returning Officer In addition, he shall submit a report about publishing of the declaration within 30 days of declaration of result of election. (a) In case of elections to the

regarding cases in Format C-4 along with the account of election expense Lok Sabha and the Legislative Assemblies, this shall be submitted to Distric Election Officer concerned, (b) In case of elections to the Rajva Sabha and the State Legislative Council, this shall be submitted to the Returning Officer concerned.

### पनाश डिजीलाइफ लिमिटेड

सीआयएन:एल७२२००एमएच२०० नोंदणीकृत कार्यालयः इमारत क्र.ए३, युनिट क्र.१०२ ते १०८, २०१ ते २०८, बाबोसा इंडस्ट्रीयल पार्क, सारावली गाव, मिवंडी, ठाणे–४२१३०२.

कॉपॉरेट कार्यालय: ५०७-बी, रहेजा प्लाझा १, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६, महाराष्ट्र, भारत. **त्र**.:0२२-२५००७००२, **ई-मेल**: info@panachedigilife.com, वेबसाईट: www.panachedigilife.com

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.लाखात, शेअर डाटा व्यतिरिक्त							
Г			एकमेव			एकत्रित		
अ. क्र.	तपशील	संपलेली चालु तिमाही	वर्ष ते तारीख	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने	संपलेली चालु तिमाही	वर्ष ते तारीख	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने	
		३०.०९.२४ अलेखापरिक्षीत	३०.०९.२४ अलेखापरिक्षीत	३०.०९.२३ अलेखापरिक्षीत	३०.०९.२४ अलेखापरिक्षीत	३०.०९.२४ अलेखापरिक्षीत	३०.०९.२३ अलेखापरिक्षीत	
8	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२३४२.९१५	३५१७.00३	२०५८.१०६	२३४५.९०२	३५२१.८९५	२०५८.१०६	
?	कालावधीकरिता निव्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	२०५.८१६	२१९.६११	\$8.8 <b>\$</b> 8	₹0 <i>₹.</i> ¥¥\$	₹0%. <b>४३</b> ९	٥.٩८८	
m	करपुर्व कालावधीकारेता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	२०५.८१६	२१९.६११	88.8 <b>\$</b> 8	<del>२</del> 0१.४४३	₹0%. <b>%</b> ३ <b>९</b>	0.582	
Х	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	१५२.६२६	१६३.७७५	११.९६५	२२२.२२८	२६३.३१६	<b>?</b> ८.১४ <b>९</b>	
ų	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१५२.६२६	१६३.७७५	११.९६५	२२२.२२८	२६३.३१६	२८.८४९	
Ę	समभाग भांडवल	१५२२.८००	१५२२.८००	१२००.०००	१५२२.८००	१५२२.८००	१२००.०००	
b	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात नमुद पुनर्मुल्यांकित राखीव बगळून)	२४७८.४९५	२४७८.४९५	<i>२४७८.४९५</i>	१९५७.६९७	१९५७.६९७	१९५७.६९७	
۷	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)							

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये एनएसईसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सद वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.panachedigilife.com वेबसाईटवर आणि एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये पनाश डिजीलाइफ लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई दिनांक: १२ नोव्हेंबर, २०२४

अमित रांभिय व्यवस्थापकीय संचालक

# स्वराज्य सग्राम पक्षाचा शिवसेना महायुतीला पाठिंबा

मुंबई, दि.१२ : शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महायुतीला स्वराज्य संग्राम पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्वराज्य संग्राम पक्षाचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी

घोषणा केली. मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र हिताचे अनेक निर्णय घेतले. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला निधी उपलब्ध करून दिला आणि मराठा समाजाच्या विकासाला चालना दिली. लाडकी बहिण योजना लागू करून राज्यातील महिलांना न्याय दिला त्यामुळे महायुतीला स्वराज्य संग्राम पक्ष जाहीर पाठिंबा देत आहे, असे तानाजीराव शिंदे म्हणाले. शिवसेना महायुतीला सत्तेत आणण्यासाठी स्वराज्य संग्राम पक्ष महायुतीमध्ये सहभागी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी स्वराज्य संग्रामचे राज्यभरातील कार्यकर्ते

शिवसेना महायुतीच्या

विजयासाठी प्रयत्न

आवाहन तानाजीराव

मुंबई अरबी समुद्रात

छत्रपती शिवरायांचे

आंतरराष्ट्रीय स्मारक

ईडब्ल्यूएस आरक्षण

पुन्हा मिळावे, अशी

मागणी तानाजीराव

शिंदे यांनी यावेळी

केली.

आणि मराठा समाजाला

करतील, असे

शिंदे यांनी केले

# C Galaxy

ठिकाण: नवी मुंबई

दिनांक: ११ नोव्हेंबर, २०२४

## गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड

**सीआयएन**:एल३९८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७ नोंदणीकृत कार्यालयः सी ४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावने, नवी मुंबई-४००७०३, भारत. **द्र**.:+९१-२२-२७६१६६६६/३३०६३७००, ई-मेल:investorservices@galaxysurfactants.com; वेबसाईट:www.galaxysurfactants.com

### ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	एकत्रित							
		संपलेली तिमाही		संपलेले ३	संपलेले वर्ष			
तपशिल	30.09.2028	30.0६.२०२४	३०.०९.२०२३	30.09.2028	३०.०९.२०२३	39.03.2028		
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9082.99	१७४.०६	९८३.१२	2030.04	99.879	3098.30		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	908.88	9८.98	90.40	203.83	983.40	304.80		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	908.89	9८.98	90.40	203.83	993.40	304.80		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	Z8.09	99.02	00.85	988.83	942.8	309.8		
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	८८.६५	99.29	Z(0,4°R	98८.48	989.04	390.6		
समभाग भांडवल	34.84	34.84	34.84	34.84	34.84	34.8		
उत्पन्न प्रतिभाग (क.१०/-प्रत्येकी)	4101	¥ 3.0 3	4 1.0 1	4101	¥ 1.0 1	¥ 1.0		
अ. मूळ	23.90	22.87	29.68	88,36	83.08	۷٩.0		
ब. सौमिकृत	23.90	22.86	29.68	88.36	83.08	۷٩.0		
	1 (4:)-	,,,,,		- 1/4-		(रू. कोटी		
			uan	7				

	एकमव					
	संपलेली तिमाही			संपलेले अर्धवर्ष		संपलेले वर्ष
तपशिल	30.09.2028	३०.०६.२०२४	३०.०९.२०२३	30.09.2028	30.09.2023	३१.०३.२०२४
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षात
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	02.70	<b>Ę</b> 00.40	७१३.२८	9849.00	9388.99	२७४५.२४
करपुर्व नफा	92.50	80.84	03.00	१२६.२७	982.28	२६७.०१
करानंतर नफा	<b>\$8.</b> 28	34.42	48.9८	900.3६	90६.७२	\$00.38
एकूण सर्वंकष उत्पन्न	६५.0२	34.09	५३.६७	900.03	904.93	984.04

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कषिचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कषिचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.galaxysurfactants.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> गॅलेक्सी सरफॅक्टन्ट्स लिमिटेडकरित सही/-के. नटराजन व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०७६२६६८०



**नोंदणीकृत कार्यालय :** नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६३. सीआयएन: L17100MH1946PLC004886 तरध्वनी कमांक : ०२२ ६६×५ ०१२३

ई-मेल: companysecretary@nesco.in संकेतस्थळ: www.nesco.in

## सभासदांना सूचना

सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ (''कायदा'') चे अनुच्छेद १९० १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० व २२ तसेच कांपीरेट कामकाज मंत्रालयाद्वारे सर्वसाधारण परिपत्रके (''एमसीए परिपत्रके''), वेळोवेळी सुधारित यांच्या अनुपालनांतर्गत खालील विशेष विषयांवर केवळ दूरस्थ ई–मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून (''ई–मतदान'') टपाली मतदानाद्वारे सभासदांची मंजुरी प्राप्त करावयाची आहे

#### कंपनीच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशन (''एमओए'') च्या ऑब्जेक्ट क्लॉजमध्ये बदल (पर्यायी) करण्यासाठी.

एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि.०८.११.२०२४ रोजीनुसार ज्या सभासदांचा ई-मेल पत्ते सभासदांचे रजिस्टर/कंपनी/डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थ मालकांच्यारजिस्टरमध्ये नोंद असतील असा सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल पत्यांवर कंपनीने टपार्ल मतदानाची सूचना (सूचना) दि. १२.११.२०२४ ची पाठवणी पूर्ण केली आहे. निर्धारित अंतिम तारखेनुसा सभासदांच्या नावे असलेल्या समभाग ांच्या प्रदानित मूल्यावर सभासदांचा मतदान हक्कगणला जाईल. निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासद नसलेल्या व्यक्तींनी स दर सूचना केवळ माहितीसाठी समजावी.

कंपनीने ई–मतदान सुविधा पुरविण्यासाठी एजन्सी म्हणून नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटे (''एनएसडीएल'') ची नेमणूक केली आहे. सूचना कंपनीची वेबसाइट www.nesco.in वर तसेच स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएलई लिमिटेड (''बीएसई'') व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ''एनएसई'') यांच्या वेबसाइट्स अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वर तसेच नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वरही

दूरस्थ ई-मतदान बुधवार, दि. १३.११.२०२४ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल व गुरुवार, दि १२.१२.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. गुरुवार, दि. १२.१२.२०२४ रोजी सायं. ५.० वा. (भा. प्र. वे.) पश्चात एनएसडीएलद्वारे दूरस्थ ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल. गुरुवार, दि १२.१२.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) पश्चात अर्थात कामकाजाच्या वेळेच्या समाप्तीपश्चा भासदांकडून प्राप्त प्रतिसाद वैध नसेल. निर्धारित अंतिम तारकेनसार सभासदांच्या नावे नोंदणीकृत प्रदानित शेअर्सच्या मृत्यावर मतदान हक्क गणला जाईल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुन्हा त्याला ते बदलता येणार नाही. दूरस्थ ई-मतदानाची विस्तृत प्रक्रिया व निर्देश सूचनेतील मुद्दा क्र. १० मध्ये नमृद्द आहे. टपाली मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कंपनीने एनडी ॲन्ड असोसिएट्सच्या कु.नीता एच. देसाई (सभासदत्व क्र. ३२६२, सीओपी नं. ४७४१) - कार्यरत कंपनी सचिव

यांची नेमणक केली आहे. ई-मतदानाच्या वैधतेवरील परीनिरीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. कंपनीच्या अध्यक्षांद्वारे किंवा त्यांच्याद्वारे अधिकृत अन्य व्यक्तीद्वारे टपाली मतदानाचा निकाल शनिवार, दि १४.१२.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) वा तत्पूर्वी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात घोषित करण्यात येईल व त्याच दिवशी स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरी, रजिस्टार व शेअर टान्सफर एजंटस यांन

कळविण्यात येईल तसेच तो कंपनीच्या वेबसाइटवरही प्रदर्शित करण्यात येईल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ई–मतदानासंदर्भात काही प्रश्न असल्यास सभासदांनी <u>www.evoting.nsdl.com</u> च्या download section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा टोल फ्री क्र. ०२२-४८८६ ७००० वर संपर्क साधाव किंवा <u>evoting@nsdl.com</u> येथे विनंती पाठवावी किंवा कंपनीला <u>companysecretary@nesco</u>

ग्रालिनी कामध ठिकाण : मुंबई कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार्र दिनांक :१२.११.२०२४

सही/-

ठिकाण : मुंबई

दिनांकः ११ँ नोव्हेंबर २०२४

SAGAR SOYA PRODUCTS LIMITED

CIN: L15141MH1982PLC267176 Telephone No. 022-32997884 ed Office Address: 32, Vyapar Bhawan, 49, P.D.Mello Road, Mumbai, Maharashtra-40000\$

Website: www.sagarsovaproducts.com | Email: compliance.ssp@gmail.com ITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30.09.2024 lalf Year ended (30.09.2024) Quarter Quarter **Particulars** (Year to date 30.09.202 igures/Previou Year ending) Un-Audite Un-Audited Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items ) 16.80 32.56 14.66 16.80 32.56 14.66 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax 16.80 32.56 (after Exceptional and/or Extraordinary items) otal Comprehensive Income for the period 16.80 32.56 14.66 [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 29.26 **Equity Share Capital** 29.26 29.26 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of 139,24 139.24 108,45 the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 5.74 (a) Basic (b) Diluted 5.74 11.13 5.01

the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements Regulations, 2015. The full format of the QuarterlyFinancial Results are available on the websites o the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website. By Order of the Board For Sagar Soya Products Ltd

परिशिष्ट-१६ (उप-विधी क्र.३५ अन्वये) सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेमध्ये मयत सदस्यांचे शेअर्सचे व हित हस्तांतरणास

Name Arun Kumar Sharma

Director (DIN NO: 00369461

#### आक्षेप किंवा दावा मागविण्याच्या सूचनेचा नमुना सूचना

श्रीमती दक्षा रमेश पारेख या मुलजी नगर बिल्डिंग नं.१ को.हौ.सो. लिमिटेड, पत्ता: विजय सेल्स समोर, एस.व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ या सोसायटीच्या माजी संयक्त दितीय सह-मालक व सदस्या होत्या आणि त्यांच्याकडे फ्लॅट क्र.सी-४, तळमजला, सी विंगमधील वैयक्तिक ५०% शेअर्स होते, यांचे मुंबई येथे दिनांक **६ मार्च, २०२४** रोजी निधन झाले आणि त्यांच्याकडे दिनांक ३१ मार्च, १९९३ रोजीचे अनुक्रमांक २०६ ते २१० असलेले भागप्रमाणपत्र क्र.४२ चे रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्स संयुक्तपणे होते, यांनी कोणतेही वारसदार नेमलेले नाही.

उपरोक्त मयत सदस्याच्या पश्चात पती. थोरला मुलगा व धाकटा मुलगा असे तीन कायदेशी वारसदार आहेत. त्यापैकी अन्य दोन वारसदारांच्या अनमतीने धाकट्या मलाने मयताचे संपर्ण ५०% शेअर्सकरिता व फ्लॅटबाबत कायदेशीर वारसदार म्हणून त्यांच्या नावे हस्तांतरणासार्ठ सोसायटीकडे अर्ज केला आहे.

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास आणि दुय्यम भागप्रमाणपः वितरणास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काहीँ दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१४ दिवसांत** सोसायटीच्या भांडवला मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासार्ठ त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्य प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मार्गविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्य कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित मुलजी नगर बिल्डिंग नं.१ को.हौ.सो. लिमिटेड ठिकाण: मुंबई सही/ दिनांक: १३ नोव्हेंबर, २०२४ अध्यक्ष/सचिव

### गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेड (सीआयएन: एल१५१००एमएच१९८१पीएलसी२४९८८)

नोंदणीकृत कार्यालय: नॉलेज हाऊस, श्याम नगर, जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०००६०.**दूर.क्र.**+९१ २२ २८०३ ९४०५ ई-मेलः investors@galaxycloudkitchens.in, वेबसाईट:www.galaxycloudkitchens.in

# टपाल मतदान सूचना आणि ई-वोटिंगची माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३(कायदा) (कोणत्याही वैधानिक बदलांसह (काहीं किंवा त्याच्या काळासाठी अंमलात असलेल्या पुन्हा अधिनियमांसहित कलम ११० आणि इतर लागू तर्तुर्दींच्य अनुषंगाने सुचना दिली जात आहे. ) कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि नेयम २२ सहवाचिता (कोणत्याही वैधानिक फेरफार किंवा त्यामध्ये सध्या अंमलात असलेल्य पुर्नअधिनियमासह) (नियम), नियम ४४ सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स . ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स), सामान्य परिपत्रक क्र.९/ २०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४, ९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, २२/२०२० /२०२० दिनाक १३ एप्रिल २०२० आणि १४/ गहकार मंत्रालयाने जारी केलेले **(एमसीए परिपत्रके)** इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जार्र केलेले, दि.७ नोव्हेंबर, २०२४ च्या टपाल मतदान सूचनेत नमूद केल्यानुसार प्रकरण (त्यांच्या) संबंधातील ठराव , गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची संमती मळविण्यासाठी टपाल मतदानाद्वारे रेमोट ई-व्होटिंग (रिमोट ई-व्होटिंग) च्या माध्यमाने विचारविमर्श करण्याचा प्रस्ताव आहे.

प्तदर टपाल मतदान सूचना कंपनीच्या www.galaxycloudkitchens.in, स्टॉक एक्सचेंजच्य वेबसाइटवर अर्थात बीएँसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटर्र लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. रमसीए परिपत्रके आणि सेबी सुची नियमांतर्गत विहित केलेल्या आवश्यकतांच्या पूर्ततेनुसार**,** ही टपाल मतदान

. सचना फक्त त्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे पाठविली जाते ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकत केले रपाल मतदान फॉर्म आणि व्यवसाय प्रतिसाद लिफाफासह प्रत्यक्ष टपाल मतदान सूचना या टपाल मतदानाकरित प्तदस्यांना पाठवली जाणार नाही. टपाल मतदान सूचनेचे इलेक्ट्रॉनिक वितरण ९९ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्ण झाले आहे. कंपनीने सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुरवण्यासाठी एनएसडीएलची सेवा प्रदान केली आहें ज्यामुळे त्यांना त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आणि सुरक्षित पद्धतीने करता येईल. रिमोट ई-व्होटिंगद्वा<sup>रे</sup> न्यांचे मत देण्यासाठी सदस्यांना टपाल मतदान सूचनेत दिलेल्या सूचना वाचण्याची विनंती करण्यात आली आहे रेमोट ई-वोटिंग सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल:

-मतदानाची सरुवात मंगळवार दि. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी स. ९:००वा. बुधवार दि.११ डिसेंबर २०२४ रोजी सायं. ५:०० वा. पर्यंत

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची संमती (करिता) किंवा असहमति (विरुद्ध) रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्रारे बधवार ११ डिसेंबर २०२२ रोजी सायं.५.०० वा. (भाप्रवे) नोंदवावी. त्यानंतर लगेचच एनएसडीएल द्रारे ु रिमोर ई-व्होरिंग अक्षम केले जाईल आणि नमद तारीख आणि वेलेच्या प्रहे परवानगी दिली जाणार नाही. या कालावधीत, नोंद तारखेनुसार, म्हणजे ८ नोव्हेंबर २०२४ रोजी, वास्तविक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या कंपनीचे सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करतील. मतदानाचा हक देखील कट-ऑफ तारखेला म्हणजेच ८ नोव्हेंबर २०२४ रोजी सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत शेअर्सच्या भरणा केलेल्या मृल्यावर गणला जाईल. ठरावावर एकदा सदस्याने मत दिले की, नंतर त्यात बदल करण्याची परवानगी सदस्याला दिर्ल

ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवलेल्या समभागांच्या संबंधात त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीमार्फत डिपॉझिटरीकडे नोंदणी करावी आणि कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१ एम्बॅसी २४७, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३; दुरध्वनी. क्रमांक: +९१-२२ ४९१८६०००; फॅक्स क्रमांक: +९१-२२-४९१८६०६०; ई-मेल: csg-unit@linkintime.co.ir . येथे पत्र लिहन वास्तविक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या संदर्भात नोंदणी करावी. सभासदांना पुढे विनंती केली जाते की त्यांनी वर दिलेल्या तपशिलानुसार कंपनीच्या आर ॲण्ड टी प्रतिनिधींना सर्व संप्रेषणे पाठवावीत.

ज्या सदस्यांनी त्यांच्या ईमेल पत्त्याची नोंदणी केली नाही आणि परिणामी टपाल मतदान सूचना प्राप्त करू शकले नाहीत त्यांनी तात्पुरता त्यांचा ईमेल पत्ता लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंदणीकृत केला जाऊ शकतो, या लिंकवर क्लिक करून: https://liiplweb.linkintime.co.in/ EmailReg/Email Register.html वर ईमेल करा आणि त्यानंतर मार्गदर्शन केल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रियेचे अनुसरण करा ईमेल पत्याची यशस्वी नोंदणी केल्यानंतर, सदस्याला टपाल मतदान सूचनेची सॉफ्ट कॉपी आणि रिमोट ई-न्होटिंगची प्रक्रिया आणि युजर आयडी आणि पासवर्डसह टपाल मतदानाकिरता रिमोट ई-व्होटिंग सक्षम केले जाईल. वरीलप्रमाणे ईमेल आयडी नोंदणी करताना काही अडचणी आल्यास, सदस्य आवश्यक कागदपत्रांसह विनंती पत्र e-voting@nsdl.co.in आणि कंपनीला investors@galaxycloudkitchens.in त्रर ईमेलद्वारे पाठवू शकतात

कंपनीच्या संचालक मंडळाने ई-वोटिंग प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासणीस न्हणन मे. अमित सामानी अँड कंपनी. (सदस्यत्व क्र.एफसीएस - ७३९७ आणि सीओपी क्र.७९६६). कार्यरत कंपनी सचिव श्री. अमित सामानी यांची नियुक्ती केली आहे.

रिमोट ई-व्होटिंगद्वारे टाकलेल्या मतांची तपासणी पूर्ण झाल्यावर तपासणीस आपला अहवाल पूर्णवेळ संचालक किंवा कंपनी सचिवांना सादर करेल. टपाल मतदानाचे निकाल सेबी सूची विनियमांच्या नियमन ४४(३) च्या तरतदींनसार ई-मतदान कालावधी संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत जाहीर केले जातील. हे निकाल 

www.galaxycloudkitchens.in आणि एनएसडीएलच्या वेबसाइट www.evoting.nsdl.com वर देखील अपलोड केले जातील. ठराव, आवश्यक बहमताने मंजूर गल्यास, बुधवार, ११ डिसेंबर, २०२४ रोजी, म्हणजेच रिमोट ई-मतदान प्रक्रियेद्वारे मते प्राप्त करण्यासार्ठ नेर्दिष्ट केलेली शेवटची तारीख मंजूर झाल्याचे मानले जाईल.

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका गहु शकता किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करा: ०२२-४८८६७००० किंवा evoting@nsdl.co.in वर विनेती पाठवा किंवा investors@galaxycloudkitchens.in वर पाठवलेल्या ई-मेलद्वारे श्री. हर्ष जोशी - कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी यांना संबोधित केले जाईल.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेड

हर्ष जोशी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

(Hiren G. Shah) Advocates for the Purchasers 4/41, Priti Sadan, Sicka Nagar, V. P. Road, Mumbai – 400 004

in respect of the Property together with the Building or any part thereof, by way of sale,

etc., as security.

exchange, mortgage (equitable or otherwise), gift, trust, inheritance, maintenance, bequest, possession, lease, sub-lease, assignment licence, charge, pledge, guarantee, lien easement, injunction, family arrangement partnership, loans, advances, right o rescription or pre-emption, litigation, decree or order of any Court of Law or under any agreement or other disposition or otherwise nowsoever, are hereby requested to notify the same in writing to me at my address mentioned hereinbelow, with supporting documentary idence within 14 (fourteen) days from th date of publication hereof, failing which, the transaction of sale and purchase will be completed without any reference or regard to the claim or claims, if any, of such person or persons, which shall be deemed to have been

waived and/or abandoned.
THE FIRST SCHEDULE ABOVE REFERRED TO: ALL THAT piece and parcel of land and ground admeasuring about 286 sq. yards or hereabouts together with the building knowr as 'Vimal Darshan' (ground plus 11 upper floors) ("the Building") and registered district and sub-district of Bombay and registered in the books of the Collector of Land Revenue under Old Nos. 2181, 2113, 2114, 2115, 2116 and 2179. New Nos. C/9222, 9261, 9268, Old Survey Nos. 806, 807 and 809 and New Survey No. 4/5487 and bearing C. S. No. 1054 of Girgaum Division and assessed by the Assessor and Collector of Municipal Rates and Taxes under 'D' Ward No. 2000(2) and Stree No. 54 now 15, situated, being and lying at 9th Khatwadi, Mumbai - 400 004 ("the Property"

and bounded as follows:
On or towards the East and South: By the property formarly of Shafi Kamruddin Tyebji and now of Ramji Keshavji

On or towards the West : By 9th Khetwadi On or towards the North: By the property of Hormusji Adarji and Now Esufa**ll**y Anuji

THE SECOND SCHEDULE ABOVE REFERRED TO (1) Deed of Release dated 25th June, 1953 duly executed by and between (i) M/s. Jamnadas Chatandas, (ii) M/s. Narandas Chelaram and (iii) M/s. Haridas, thereir eferred to as 'Lenders', of the One Part and Mr. Navnitlal Amratlal, therein referred to as Borrower', of the Other Part, in respect of the

2) Deed of Mortgage dated 25th June, 1953 duly executed by and between Mr. Navnitlal Amratlal, therein referred to 'Mortgager', of the One Part and (i) Mr. Pravinchandra Maganbha and (ii) Mrs. Bai Bhnumati, thereon referred to as 'Mortgagees', of the Other Part, in respec

(3)Deed of Reconveyance dated 11th October 956, duly registered under Sr. No. BBE-6393 1956, in the office of the Joint Sub Registrar Mumbai, duly executed by and between M Navnitlal Amratlal, therein referred to as Vendor', of the First Part and Mr. Chimanlal Manilal, therein referred to as 'Conforming Party', of the Second Part and Mrs. Ratanber alias Hiralaxmi Chimanlal, therein referred to

as 'Purchaser', of the Third Part, in respect o the Property. (4)Deed of Conveyance dated 26th November

1992, duly registered under Sr. No. BBE-746-1992, on 10th January, 1996, in the Office of the Joint Sub Registrar, Mumbai, duly executed by and between Mr. Arun Chimanlal Shah, as a Karta and Manager of Chimanlal Manilal Shah HUF, therein referred to as 'Vendor', of the One Part and Mohammed Salim Fida Hussain herein, therein referred to as 'Purchaser', of the Other Part, in respect of he Property.

Dated this 13th day of November, 2024

Email: shah.hiren.g@gmail.com